

## परिवेक्षा कालावधी

समाधानकारकरित्या विहित कालावधीत पुर्ण न करु शकणा-यांना सेवेतून कमी करण्यासंबंधी.

महाराष्ट्र शासन.

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रक क्रमांक एस्आरव्ही-१०२४/प्र. क्र. ५/२४/आठ,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक - ३ फेब्रुवारी, १९९४.

- वाचा : १. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एस्आरव्ही-१३६९/डो, दिनांक १५ मार्च, १९६९.
२. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक पोएससी-१०८०/१११८/सीएन-८२/८०/आठ, दिनांक ७ मार्च, १९८३.

### परिपत्रक :

**शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एस्आरव्ही-१३६९/डो.**

दिनांक १५ मार्च, १९६९ अन्वये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की, परिवेक्षावधीचा मुदत एका वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता वाढवू नये आणि ही वाढीव मुदत संपल्यानंतर एकाच परिवेक्षावधि समाप्त करावा अथवा परिवेक्षाधीन अधिका-याला सेवेतून कमी करावे. तसेच शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-पोएससी-१०८०/१११८/सीएन-८२/८०/आठ, दिनांक ७ मार्च, १९८३ अन्वये अशा सूचना देण्यात आल्या आहेत की, जर परिवेक्षाधीन अधिका-याने कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास आणि/किंवा विहित विभागीय परीक्षा, भाषा परीक्षा परिवेक्षावधीमध्ये उत्तीर्ण न केल्यास आणि अशा त-हेने त्याचे काम किंवा वर्तणूक अयोग्य अथवा अननुसृत आढळल्यास, तो सेवेतून कमी करण्यास पात्र ठरेल.

२. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, वरील आदेशांचे पालन संबंधित नियुक्ती प्राधिका-यांकडून/मंत्रालयात विभागांकडून काटेकोरपणे केले जात नाही व परिवेक्षाधीन अधिका-यांचा परिवेक्षा कालावधी या ना त्या कारणाने अमर्याद कालावधीने वाढ घेण्यात येतो. मंत्रालयात विभागांचो तदरहू कृतो नियमानुसार नाही.

३. उपरोक्त आदेशांचा पुनरुच्चार करून ह्या परिपत्रकातील आदेशांचे काटेकोर पालन करण्याबाबत सर्व मंत्रालयात विभागांना/नियुक्ती प्राधिका-यांना पुनः एकदा सूचना देण्यात येत आहेत. या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिका-यांचे राहिल याची नोंद घेण्यात यावी. तोट त्याची

[ कृ. मा. प. ]

वैयक्तिक जबाबदारी राहिल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सही/-

[ य. मा. जोशी ]

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

सर्व मंत्रालयोंन विभाग,

सामान्य प्रशासन विभाग / का. १७.